



BHAROSA APNO KA

HDFC Asset Management Company Limited
A Joint Venture with Standard Life Investments
CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option(s) as mentioned hereinafter in HDFC Balanced Advantage Fund, an Open-ended Balanced Advantage Fund ("the Scheme"), and fixed April 26, 2021 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same as given below:

Table with 4 columns: Name of the Scheme / Plan / Option, Net Asset Value ("NAV") as on April 19, 2021 (₹ per unit), IDCW (₹ per Unit), Face Value (₹ per unit)

The distribution will be subject to the availability of distributable surplus on the Record Date and may be lower.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-IDCW NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

Unit holders who have opted to receive payout by way of physical instruments may experience delays on account of delivery constraints on the courier / postal services arising out of the unprecedented COVID-19 situation.

Unit holders who have not opted for payout through electronic mode(s) are advised to opt for the same at the earliest due to the inherent benefits of such mode(s) such as convenience of direct credit of the proceeds into the bank account as also avoiding loss of payment instruments in transit or fraudulent encashment. Please update the IFSC and MICR Code in order to get payouts via electronic mode into the bank account.

Intimation of any change of address / bank details should be immediately forwarded to the Investor Service Centres of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form).

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited

Place : Mumbai Sd/- Date : April 20, 2021 Authorized Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED
(CIN: L65993MH1977PLC258134)
Regd off: 1, Matru Chhaya, M. Karve Road, Opp. Dr. Bedekar Hospital, Naupada, Thane (w)- 400 602
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2021

Bank of Baroda
BOB AJI INDUSTRIAL AREA BRANCH : 80 Feet Road, Near Field Marshal, Rajkot - 360 003
E-mail : ajiraj@bankofbaroda.com

Notice to Borrower
(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

To,
1) Ashwinkumar Keshubhai Bhalani, 302, Shyama Apt. 1, Shradhdhanagar, B/h. Masoom Sc, Hool Kala. Road, Rajkot

Re : Credit facilities with our Aji. Raj Ind. Rajkot Branch

Table with 4 columns: Nature & Type of Facility, Limit Rs., Rate of Interest, O/s (Contractual Dues) as on 07.04.2021 (Including Interest up to 31.03.2021)

Security Agreement with brief description of securities
Mortgage of Property against housing Loan Date: 01/12/2006, Detail of Property as Below : Flat No. 302 with Builtup area Admeasuring 780 Sq. Feet. situated on 3rd Floor of the Building known as Shyama Apartment constructed on the Lad Admeasuring 488.8 Sq. yards = 408.77 Sq. Mtrs. Plot No. 25, final Plot No. 506 of Original Plot No. 16 Paiki of T.P. Scheme No. 2 of Revenue Survey No. 85/1 Paiki of Village: Nanamava and Flat No. 302

- 2. In the letter of acknowledgement of debt dated 26.02.2021 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 5,40,000/- + Unapplied Interest as on 09.04.2021. The outstanding stated above include further drawings and interest upto 31.03.2021. Other charges debited to the account are not recovered yet.
3. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/out standings for the quarter ended 31.12.2020 and 31.03.2021. You have also defaulted in payment of instalments of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 16.03.2021 and thereafter.
4. Consequently upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 31.03.2021 (mention date of classification as NPA) in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security Interest Act, 2002 and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 5,40,000/- as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.
7. We invite your attention to sub-section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business) without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the Act, is an offence punishable under section 29 of the Act.
8. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.
9. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully, Chief Manager & Authorized Officer, Bob of Baroda

WESTERN RAILWAY CORRIGENDUM
To Tender Notice No. CA 11 Bedroll in M/Exp dated: 25/03/2021. Date of Closing of e-tender: Mentioned in Tender Notice and Document: 22/04/2021. May be Read As: 17/05/2021. Remarks: Date of Closing of e-tenders has been postponed due to restrictions imposed by State Government in wake of Covid-19 Pandemic. All participants to the tender are requested to download the corrigendum notice from the website and attach it with the original tender document. All other terms & conditions of the above tender shall remain unchanged. 0041

S. E. RAILWAY TENDER
e-Tender Notice No.: 4247-GRC-CE-G-SO-52-2020, dated : 20.04.2021. e-Tenders are invited by the Chief Engineer (Con)/South, South Eastern Railway, Garden Reach for and on behalf of the President of India for the following work. The tender has been uploaded on website www.ireps.gov.in The tender will be closed at 12.00 hrs. on due date. Brief Description of Works: Supply and loading of 50 mm machine crushed hard stone track ballast into any type of Railway wagon/hoppers at Barharwa/Bakudih/Tajihari/Sahibganj/Sahibganj/Pinarquia Quarries (FOR Barharwa/Bakudih/Tajihari/Sahibganj/Pinarquia) for Dumetra-Orga section of Bondamunda-Hatis doubling work and Rourkela Yard (Measurement will be done at destination) Approx Cost: ₹ 3.49 Crore. Completion Period: 12 months. Closing Date : 11.05.2021. Interested tenders may visit website www.ireps.gov.in for full details / description / specification of the tenders and submit their bids online. In no case manual tenders for these items will be accepted. N.B: Prospective bidders may regularly visit www.ireps.gov.in to participate in all other tenders. (PR-27)

CLASSIFIEDS BUSINESS SHARES & STAKES
WE BUYING: Listed/ Unlisted All Company Demat/ Physical Shares. (IEPF/ Objection/ Pending/ Duplicate/ Transfer Services Provided...) "Investment House"- 829125710, 9619315362. 0070738655-2

Universal Somp General Insurance Co Ltd PUBLIC NOTICE SHIFTING OF SURAT OFFICE
All our Customers, Constituents and Members of Public are hereby informed that our Surat office will be shifted on 21/06/2021 from HG-23, International Trade Centre, Majura Gate, Ring Road Surat, Gujarat, Pin No - 395002 to new premises at: Ground Floor, 2005 - A, 21st Century Business Centre, Surat, Gujarat, Pin No - 395002. Head Administration

E-Auction - Concast Steel & Power Limited (in Liquidation) Sale of Assets under the Insolvency and Bankruptcy Code, 2016
Sale of Assets and Properties owned by Concast Steel & Power Limited (in Liquidation) forming Part of Liquidation Estate formed by the liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Kolkata Bench vide order dated 26th September 2018. Interested applicants may refer to the detailed EOI process document and the Asset Sale Process Memorandum uploaded on website of the corporate debtor http://concastispat.com/nclt.html and also on E-Auction website https://ncltauction.auctiontiger.net
The Auction Sale will be done through the E-Auction platform (with unlimited extension of 15 min each). https://ncltauction.auctiontiger.net

AHMEDABAD STOCK EXCHANGE LIMITED
Regd. Off.: 1st Floor, Kamdhenu Complex, Opp. Sahajanand College, Nr. Panjarapole, Ahmedabad-380015

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING & E-VOTING INFORMATION
NOTICE is hereby given that an Extraordinary General Meeting of the members of Ahmedabad Stock Exchange Limited will be held on Tuesday, 27th April, 2021 at 01.00 p.m. through Video Conferencing (VC) or through other permitted audio-visual means (OAVM). In compliance with MCA Circulars, the Notice of EOGM have been sent in electronic mode only to all those members whose e-mail IDs are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent or their respective Depository Participant(s).
REMOTE E-VOTING:
In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and due to Covid-19 pandemic the Company is providing its members, the facility to exercise their right to vote at the Extra Ordinary General Meeting (EOGM) by electronic means on all the businesses set forth in the Notice of the EOGM through the remote e-Voting Services provided by NSDL. The detailed instructions for remote e-voting facility are contained in the Notice of the EOGM which has been sent to the Members.
The details pursuant to the provisions of Companies Act, 2013 and Rules are given hereunder:
1. Period of e-voting: E-voting starts from 9:00 a.m. on 24th April, 2021 and ends at 5:00 p.m. on 27th April, 2021. Please note that remote e-voting will not be allowed beyond the above mentioned time and date.
2. Persons who have acquired shares and become member of the Company after dispatch of Notice of the EOGM and holding shares as on the cut-off date, may cast their votes by following the instructions and process of remote e-voting as provided in the Notice of EOGM.
3. Notice of EOGM is available on website of the Company (www.aselindia.com) as well as website of NSDL (www.evoting.nsdl.com.)
4. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on cut-off date only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting in the EOGM. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting, then the existing User ID and Password can be used for casting votes.
5. Members attending EOGM through VC/OAVM facility, who have not casted their votes by remote e-voting shall be able to cast their votes through e-voting at the EOGM.
6. Members who have casted their votes by remote e-voting, may also attend the EOGM through VC/OAVM facility but shall not be entitled to cast their votes again at the EOGM.
7. The procedure for e-voting, attending the EOGM through VC/OAVM facility and registration of E-mail ID by shareholders has been provided in the Notice of EOGM. The same is available on the website of the Company: www.aselindia.com, website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com.
8. In case of any query relating to e-voting, members/beneficial owners may refer the frequently asked questions and e-voting user manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in

For Advertising in TENDER PAGES Contact JITENDRA PATIL
Mobile No.: 9029012015
Landline No.: 67440215

IDBI Asset Management Limited
CIN: U65100MH2010PLC199319
Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005
Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

Notice No. 02/2021-22
DECLARATION OF DISTRIBUTION UNDER INCOME DISTRIBUTION CUM CAPITAL WITHDRAWAL (IDCW) OPTION IN VARIOUS SCHEMES OF IDBI MUTUAL FUND
Notice is hereby given that IDBI MF Trustee Company Limited, Trustees to IDBI Mutual Fund ("the Fund") has approved distribution under Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) Option of IDBI India Top 100 Equity Fund, IDBI Equity Advantage Fund, IDBI Flexi Cap Fund, IDBI Equity Savings Fund and IDBI Hybrid Equity Fund, as per the details given below:-

Table with 7 columns: Name of the Scheme, IDCW (₹ Per unit) \$, Record Date, Face value (₹ Per unit), NAV as on April 19, 2021 (₹ per unit)

* or the immediately following business day if that day is not a business day at all points of acceptance of IDBI Mutual Fund.
S The distribution under IDCW Option(s) is subject to the availability of distributable surplus on the Record Date and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) under Regular and Direct Plan of the above mentioned Schemes would fall to the extent of payout and statutory levy, if any.

Applicable for Units held in Non-Demat form:
Amount will be paid (net of applicable tax deducted at source (TDS)), to those Unit Holders whose names appear in the Register of Unit Holders under the IDCW Option(s) of the aforesaid Schemes / Plans as on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

Applicable for Units held in Demat form:
Amount (net of applicable tax deducted at source (TDS)), will be paid to those Unit Holders / Beneficial Owners whose names appear in the statement of Beneficial Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Schemes / Plans as on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

With regard to Unit Holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s) of the above mentioned Schemes, the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-IDCW NAV per Unit (adjusted for applicable stamp duty).

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund) Sd/- Date : April 20, 2021 Company Secretary and Compliance Officer

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.
Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED
Registered Office: TC No. 14/2074-T, Muthoot Centre, Punnem Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN NO - U65922KL2010PLC025624, Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinree Crescendo, Plot No. C38 & C39, Bandra Kuria Complex-G block (East), Mumbai-400051 TEL. NO: 022-62728517

PUBLIC NOTICE - AUCTION CUM SALE OF PROPERTY
Sale Of Immovable Assets Under Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002
In exercise of powers contained in the Securitization and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, the Authorized Officer of the M/s Muthoot Housing Finance Company Ltd., (hereinafter referred to as the "Company") has taken the possession of under mentioned properties (hereinafter referred to as "Secured Asset") and his security in respect of HCL/SLG Loan facilities granted to below mentioned customers (hereinafter referred to as "Borrowers") and further it has been decided to sell the Secured Asset on "as is where is", "as is what is", "whatever there is" and "no recourse" basis/conditions by inviting sealed tenders from public in respect of the secured debt amounting to what is in below with further interest and expenses thereon till final payment of the overdue from Borrowers.

Table with 8 columns: Sr. No., Name of Borrower / Co-Borrower Guarantor, Description of Mortgaged Property, Property Possession Date, Total Outstanding Amount, Reserve Price (Rs.), E.M.D. (Rs.), AUCTION DATE

Inspection Date & Time : 05-05-2021 & 07-05-2021 at 10.00 AM to 05.00 PM (For LAN No. 10100005735 inspection date : 29-04-2021)
Sale Time & Place : 10.00 AM to 03.00 PM, Muthoot Housing Finance Co.Ltd,304 3rd Floor, Third Eye Complex, Above saraswat Bank Panchwati cross road, CG Road, Ahmedabad - 380009, Vipul Kalol : 9909010303.

Intending bidders may inspect the properties on the date and time as mentioned above. Terms & Conditions of public auction:-
1) Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as also the terms and condition mentioned in the offer/ tender document to be submitted by the intending bidders. 2) The property will be sold on "As is where is" and "As is what is" "whatever there is" and "no recourse" condition, including encumbrances, if any. 3) The properties under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to inspection of properties or submission of tenders, kindly establish contact to The Authorized Officers at respective locations on above mention contact numbers. The interested buyers may send their offers for the above property in a sealed cover along with Demand Draft Payable at Mumbai addressing "Muthoot Housing Finance Company Ltd.", towards earnest money deposit (EMD) 10% of Reserve Price at the above mentioned office of The Authorized Officer on one working day before the date of Auction. 4) Offers that are not duly filled up or offers not accompanied by the EMD or Offers received after the above date and time prescribed herein will not be considered / treated as invalid offers, and accordingly shall be rejected. The Earnest money deposit shall not carry any interest. 5) Along with offer documents, the intending bidder shall also attach a copy of the PAN card issued by the Income Tax Department AND bidder's identity proof and the proof of residence such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc. 6) In no eventuality the property would be sold below the reserve price. 7) The bidders present in the auction would be allowed to increase their offer multiples of Rs. 10000/- in addition to Reserve Price fixed. 8) The Property shall be sold to the highest bidder / offer, subject to acceptance of the bid by the secured creditor, i.e., M/s Muthoot Housing Finance Company Ltd. The undersigned has the discretion to accept or reject any offer / Tender without assigning any reason. 9) All dues and outgoings, i.e., Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser. 10) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the purchase amount (after adjusting the E.M.D. already paid) within 2 working days from the acceptance of the offer by the Authorized Officer in respect of the sale, failing which, the earnest money deposit will be forfeited. 11) The balance 75% of the Sale price shall be paid within 30 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized officer. In the event of the default in payment of the balance 75% of the sale price or any part thereof, within the prescribed period, the amount deposited shall be forfeited and the secured creditor will be at liberty to sell the property once again and the defaulting Purchaser shall forfeit all claims to the property or to any part of it the sum already paid towards the purchase thereof. 12) The Demand draft / Pay order deposited towards the Earnest money shall be returned to unsuccessful bidders. 13) The immovable property described herein above shall remain and be a sole risk of the successful purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned Authorized Officer. The successful bidder shall not be entitled to annul the sale on any ground of whatsoever nature. 14) The Authorized officer is not bound to accept the highest offer or any offer in case of M/s Muthoot Housing Finance Company Ltd., as secured creditor, reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons. In other cases, the bids are rejected. Authorized officer can negotiate with any of the tenderer or intending bidders or other parties for sale of the property by private treaty. 15) No persons other than the intending bidders/offers themselves, or their duly Authorized representative shall be allowed to participate in the auction/sale proceedings. 16) The Authorized officer reserves his right to vary any of the terms and conditions of this notice for sale, without prior notice, at his discretion. 17) In case, all the dues together with all cost, charges and expenses incurred by the Secured Creditor by tendered by the above name borrower / co-borrower till one working day prior to the date of Auction then the property will not be sold and all the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against M/s Muthoot Housing Finance Company Ltd.
The borrower/guarantor/mortgagee of LAN No. 10100005735 are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE & the borrower/guarantor/mortgagee of LAN No. 1010000624 / 11164072811 / 11164072973 and 11164072686 are hereby given STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 2(e), 8(e) & 8(f) OF SARFAESI ACT to discharge the liability in full and pay the dues as mentioned above along with upto date interest and expenses within above mentioned days from the date of this notice failing which the Secured Asset will be sold as per the terms and conditions mentioned above. In case there is any discrepancy between the publications of sale notice in ENGLISH and VERNACULAR newspaper, then in such case the English newspaper will supersede the vernacular newspaper and it shall be considered as the final copy, thus removing the ambiguity. If the borrower / guarantor/mortgagees pays the amount due to Bank, in full before the date of sale, auction is liable to be stopped.



आशा वर्करही लढताहेत कोरोना संसर्गाशी

नागपूर, दि. २०, (प्रतिनिधी) : शहर आणि ग्रामीणमध्ये कोरोनाबाधितांच्या घरोघरी जाऊन त्यांना औषध वाटप, शासनाकडून आलेले सर्वेक्षण करणे अशी महत्त्वाची कामे करणाऱ्या आशा वर्करही आता संकट ओढवले आहे. जिल्हातील ६५ आशा वर्कर कोरोना पॉझिटिव्ह आल्यात. यात एकीचा मृत्यूही झाला. शहरात १५५ आणि ग्रामीणमध्ये १७२२ आशा वर्कर काम करीत आहेत. कोरोनाच्या या संकटकाळात या आशा वर्करवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेतही आशा वर्करांनी काम केले. आता तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना औषध देण्याचे काम त्या करीत आहेत. अशी सेवा देणाऱ्या आशा वर्करच आता पॉझिटिव्ह येत आहेत. शहरातील ५० आणि ग्रामीणमध्ये १५ आशा वर्कर पॉझिटिव्ह आहेत. भरतवाडा येथील सविता कुकुडे या आशा वर्करचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. अवघ्या ३८ वर्षांच्या या आशा वर्करचा मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंब वायावर आले. एक मुलगा आणि एक मुलगी आईशिवाय पोरक झाले. पॉझिटिव्ह आलेल्या आशा वर्करमुळे त्यांचे कुटुंबही पॉझिटिव्ह येत आहे. यात दोन आशा वर्करांच्या पतींचे निधन झाले. आशा वर्करवर कोरोना संकट निर्माण होत असल्याने आशा व गटप्रवर्तक कर्मचारी रुग्ण (सीटू) संघटनेने आशा वर्कर यांना सुरक्षेसाठी योग्य त्या सुविधा घ्याव्यात, अशी मागणी केली. पॉझिटिव्ह आलेल्या आशा वर्करांना उपचारासाठी धावपळ करावी लागत आहे. कुठे खाता शिल्पक नसल्याने उपचारात अनेक उडघणी येत आहेत. कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी घोषणी जाऊन सेवा देणाऱ्या आशा वर्कर यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याची खंत आशा व गटप्रवर्तक कर्मचारी रुग्णने (सीआयटीयू) अध्यक्ष राजेंद्र साठे, महासचिव प्रीती भेश्राम यांनी व्यक्त केली.

'रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात भेटमाव'

नागपूर, दि. २०, (प्रतिनिधी) : राज्य सरकार रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात भेटमाव करीत असल्याचा आरोप, भाजपचे नेते व माजी मंत्री चंद्रशेखर बावकुमार यांनी केला आहे. त्यांनी सोमवारी इंजेक्शन वाटपासाठी जिन्हाधिकारी कार्यालयापुढे धरणेही केली. त्यानंतर त्यांनी एक व्हॉडिओ जारी केला. त्यात केलेल्या निवेदनानुसार राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री कोरोना औषधांचा साठा आपल्या भागात अधिक वळवतात, काही

जिल्ह्यांना अधिक तर काही जिल्ह्यांना काहीच नाही, असे भेदभावपूर्ण वाटप सध्या राज्य सरकारकडून केले जात आहे. नागपूरमध्ये तर तीन रुग्णांमार्गे मंत्री इंजेक्शन दिले जाते, आता तर दोन दिवसांपासून पुरवठाच जिन्हाधिकारी कार्यालयाचे बंद के ला आहे. उच्च न्यायालयाने यासंदर्भात दखल घेऊन पुरेसा एक व्हॉडिओ जारी केला. त्यात निर्देश दिल्याने दिलासा मिळणार आहे. बावकुमारे यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणांचा कोलमडल्याचा आरोप केला आहे.

रेमडेसिविरचा पुरवठा बंद झाल्याने हाहाकार

नागपूर, दि. २०, (प्रतिनिधी) : नागपुरात कोरोना महामारीच्या साथीने थैमान घातले असताना या रोगावर परिणामकारक ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयांना दोन दिवसांपासून होत नसल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. दुसरीकडे जिन्हाधिकारी, अनं व औषध विभागाचे अधिकारी फोन घेत नाहीत. त्यामुळे नेमकी स्थिती काय हे स्पष्ट होत नाही. विशेष म्हणजे, या इंजेक्शनचा काळवाजार वाढल्याने याचे वाटप जिन्हाधिकारी रवेंद्र ठाकरे यांनी आपल्या हाती घेतले. त्यांच्या माध्यमातून सरकारी व खासगी रुग्णालयांना तेथील रुग्णांसंख्येच्या प्रमाणावर वाटप के ले जात होते. त्याची माहिती जिन्हाधिकारी कार्यालयाच्या संके तस्थळावर उपलब्ध करून दिली जात होती. मागील दोन दिवसांपासून ही व्यवस्था कोलमडली आहे. मागील दोन दिवसांपासून एकाही रुग्णालयाला जिन्हाधिकारी कार्यालयापासून इंजेक्शनचे वाटप करण्यात आले नाही. जिन्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर १६ एप्रिलपर्यंतचेच वाटप पत्रक उपलब्ध आहे. त्यामुसार १६ तारखेला शहरातील ११५ आणि ग्रामीणमधील २९ अशा एकूण १५४ रुग्णालयांवर ३३२६ इंजेक्शनचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर ते बंद आहे. नागपुरात दिवसाला १५ हजार इंजेक्शनची गरज आहे. प्रत्यक्षात पुरवठा ३ किंवा ४ हजार इंजेक्शनचा होतो. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. कंपनीकडूनच पुरवठा होत नसल्याने आम्ही वाटणार कोटून, असे आम्हाला खासगीत सांगतात, मात्र दुसरीकडे काळवाजाजारात इंजेक्शन उपलब्ध आहे. ते कोटून येतात, असे विचारले असता याबाबत कोणीच काही सांगत नाही. मुख्यत जिन्हाधिकार्यांकडून रुग्णालयांना त्यांच्याकडील रंजूर खाटांच्या आधारावर इंजेक्शनचे वाटप केले जाते. प्रत्यक्षात रुग्णालयात रुग्णांची संख्या अधिक असल्याने पुरवठा कमी पडतो. आधीच तुटवडा त्यात दोन दिवसांपासून पुरवठाही बंद झाल्याने सर्व रुग्णालयात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी जिन्हाधिकारी रवेंद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता ते पालकमंत्री नितिन राजत यांच्या बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. रेमडेसिविर वाटप समितीचे समन्वयक अधिकारी शेखर गाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा दूरध्वनी बंद होता.

आज तीन हजार इंजेक्शन देणार
१७ एप्रिलपासून रेमडेसिविरचे वाटप रुग्णालयांना बंद आहेत. भारतात मोजक्याच कंपनी या इंजेक्शनचा पुरवठा करतात, महाप्रुष्टात एकही कंपनी नाही. त्यामुळे तुटवडा जाणवत आहे. मात्र आज ३ हजार इंजेक्शनचा पुरवठा होईल व त्याचे वाटप जिन्हाधिकार्यांनी ठरवून दिलेल्या व्यवस्थेनुसार केले जाईल, असे पालकमंत्री नितिन राजत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नागपुरात 'लेडी डॉन'ची हत्या, भरतौकात चाकूचे सपासप वार

नागपूर, दि. २०, (प्रतिनिधी) : वस्तीत दळंगीगरी करणारी 'लेडी डॉन' पंकी शर्मा हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करून पंकीची निर्णूण हत्या करण्यात आली. वादवादीतून दोघांनी पंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. **अवैध धंदावरून वादवादी**
नागपूर शहरातील तोंडापेटेत भरतौकात पंकी शर्मांची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पंकी शर्मा धमक्या देत असल्याचे बोलल जाते. सोमवारी दुपारी पंकीचा आरोपकारावरून दोघा आरोपींनी तिची हत्या केल्याचा आरोप आहे. **चाकूहत्यायानंतर पंकीची मदतीसाठी धावाघाव**
आरोपींनी पंकीवर चाकूहल्ला केल्यानंतर ती सोमवारी संध्याकाळी पाचपावली भामत सैरावेरा पळत होती. अनेकांच्या धावाचा दिशेने धावाघाव करत ती मदतीसाठी याचना करत होती. मात्र तिच्या

मदतीला कुणीही आले नाही. पाठलाग करून आरोपींनी तिला गाठले आणि तिच्यावर चाकूचे सपासप वार केल्याची माहिती चाकूने सपासप वार करून पंकीची निर्णूण हत्या करण्यात आली. **पाचपावली पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल**
रुग्णालयात नेण्याआधीच पंकीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नागपूरमधील पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. **नागपुरात गुंडाची दडगाने ठेवून**
गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही जणांनी त्याची दडगाने ठेवून हत्या केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी नागपुरात समोर आली होती. मृत विजय विरूद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. तो शहरातील शांती नगर भागातील आपल्या साथीदारांसोबत हत्या वसूली करायचा. याविषयी अनेक तक्रारी त्याच्या विरूद्ध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत्या. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त जमावाने त्याला जीवे मारले.

REDEVELOPMENT OFFER NOTICE

Offers are invited from experienced financially sound reputed Builder/developers for REDEVELOPMENT OF BUILDINGS "KANANWAR NAGAR DWARKAMALI CHS. LTD, Building No-60, Kananwar Nagar-1, Vikhroli (E), Mumbai-400 4083. C.T.S No. 356, Survey No. 113, Bearing Part of MHADA layout, Village Hariyal, Taluka -Kuria, MSD **Plot details** : Plot area = 655.78 sq.mts as per Lease deed No. of Flats = 32 each society. Carpet area occupied by the existing members = 20.22 Sq.mtrs. The societies Expectations, documents, and more details can be obtained from the office of the Society within 15 days from date of Publication of the present Notice. The society reserves its right to accept or reject any offers without assigning any reason. Contact: Mr. Suryankant Kadam - Mob. 95947 38833, Mr. Pravin Masurkar - Mob: 98696 92794

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) श्री. चंद्रशेखर यादव, (२) निर्मला सी. यादव (पत्नी), (३) राहुल कुमार सी. यादव (मुलगा) व (४) रोहित सी. यादव (मुलगा) जे मालकीची सदर मालनाचा अर्धात शेअरफक्त २०३.९ चौ.मी., सर्व्हे क्र.१६७/२०, १६७/२१, १६७/२२, १६७/२३, १६७/२४, १६७/२५, १६७/२६, १६७/२७, १६७/२८, १६७/२९, १६७/३०, १६७/३१, १६७/३२, १६७/३३, १६७/३४, १६७/३५, १६७/३६, १६७/३७, १६७/३८, १६७/३९, १६७/४०, १६७/४१, १६७/४२, १६७/४३, १६७/४४, १६७/४५, १६७/४६, १६७/४७, १६७/४८, १६७/४९, १६७/५०, १६७/५१, १६७/५२, १६७/५३, १६७/५४, १६७/५५, १६७/५६, १६७/५७, १६७/५८, १६७/५९, १६७/६०, १६७/६१, १६७/६२, १६७/६३, १६७/६४, १६७/६५, १६७/६६, १६७/६७, १६७/६८, १६७/६९, १६७/७०, १६७/७१, १६७/७२, १६७/७३, १६७/७४, १६७/७५, १६७/७६, १६७/७७, १६७/७८, १६७/७९, १६७/८०, १६७/८१, १६७/८२, १६७/८३, १६७/८४, १६७/८५, १६७/८६, १६७/८७, १६७/८८, १६७/८९, १६७/९०, १६७/९१, १६७/९२, १६७/९३, १६७/९४, १६७/९५, १६७/९६, १६७/९७, १६७/९८, १६७/९९, १६७/१००, १६७/१०१, १६७/१०२, १६७/१०३, १६७/१०४, १६७/१०५, १६७/१०६, १६७/१०७, १६७/१०८, १६७/१०९, १६७/११०, १६७/१११, १६७/११२, १६७/११३, १६७/११४, १६७/११५, १६७/११६, १६७/११७, १६७/११८, १६७/११९, १६७/१२०, १६७/१२१, १६७/१२२, १६७/१२३, १६७/१२४, १६७/१२५, १६७/१२६, १६७/१२७, १६७/१२८, १६७/१२९, १६७/१३०, १६७/१३१, १६७/१३२, १६७/१३३, १६७/१३४, १६७/१३५, १६७/१३६, १६७/१३७, १६७/१३८, १६७/१३९, १६७/१४०, १६७/१४१, १६७/१४२, १६७/१४३, १६७/१४४, १६७/१४५, १६७/१४६, १६७/१४७, १६७/१४८, १६७/१४९, १६७/१५०, १६७/१५१, १६७/१५२, १६७/१५३, १६७/१५४, १६७/१५५, १६७/१५६, १६७/१५७, १६७/१५८, १६७/१५९, १६७/१६०, १६७/१६१, १६७/१६२, १६७/१६३, १६७/१६४, १६७/१६५, १६७/१६६, १६७/१६७, १६७/१६८, १६७/१६९, १६७/१७०, १६७/१७१, १६७/१७२, १६७/१७३, १६७/१७४, १६७/१७५, १६७/१७६, १६७/१७७, १६७/१७८, १६७/१७९, १६७/१८०, १६७/१८१, १६७/१८२, १६७/१८३, १६७/१८४, १६७/१८५, १६७/१८६, १६७/१८७, १६७/१८८, १६७/१८९, १६७/१९०, १६७/१९१, १६७/१९२, १६७/१९३, १६७/१९४, १६७/१९५, १६७/१९६, १६७/१९७, १६७/१९८, १६७/१९९, १६७/२००, १६७/२०१, १६७/२०२, १६७/२०३, १६७/२०४, १६७/२०५, १६७/२०६, १६७/२०७, १६७/२०८, १६७/२०९, १६७/२१०, १६७/२११, १६७/२१२, १६७/२१३, १६७/२१४, १६७/२१५, १६७/२१६, १६७/२१७, १६७/२१८, १६७/२१९, १६७/२२०, १६७/२२१, १६७/२२२, १६७/२२३, १६७/२२४, १६७/२२५, १६७/२२६, १६७/२२७, १६७/२२८, १६७/२२९, १६७/२३०, १६७/२३१, १६७/२३२, १६७/२३३, १६७/२३४, १६७/२३५, १६७/२३६, १६७/२३७, १६७/२३८, १६७/२३९, १६७/२४०, १६७/२४१, १६७/२४२, १६७/२४३, १६७/२४४, १६७/२४५, १६७/२४६, १६७/२४७, १६७/२४८, १६७/२४९, १६७/२५०, १६७/२५१, १६७/२५२, १६७/२५३, १६७/२५४, १६७/२५५, १६७/२५६, १६७/२५७, १६७/२५८, १६७/२५९, १६७/२६०, १६७/२६१, १६७/२६२, १६७/२६३, १६७/२६४, १६७/२६५, १६७/२६६, १६७/२६७, १६७/२६८, १६७/२६९, १६७/२७०, १६७/२७१, १६७/२७२, १६७/२७३, १६७/२७४, १६७/२७५, १६७/२७६, १६७/२७७, १६७/२७८, १६७/२७९, १६७/२८०, १६७/२८१, १६७/२८२, १६७/२८३, १६७/२८४, १६७/२८५, १६७/२८६, १६७/२८७, १६७/२८८, १६७/२८९, १६७/२९०, १६७/२९१, १६७/२९२, १६७/२९३, १६७/२९४, १६७/२९५, १६७/२९६, १६७/२९७, १६७/२९८, १६७/२९९, १६७/३००, १६७/३०१, १६७/३०२, १६७/३०३, १६७/३०४, १६७/३०५, १६७/३०६, १६७/३०७, १६७/३०८, १६७/३०९, १६७/३१०, १६७/३११, १६७/३१२, १६७/३१३, १६७/३१४, १६७/३१५, १६७/३१६, १६७/३१७, १६७/३१८, १६७/३१९, १६७/३२०, १६७/३२१, १६७/३२२, १६७/३२३, १६७/३२४, १६७/३२५, १६७/३२६, १६७/३२७, १६७/३२८, १६७/३२९, १६७/३३०, १६७/३३१, १६७/३३२, १६७/३३३, १६७/३३४, १६७/३३५, १६७/३३६, १६७/३३७, १६७/३३८, १६७/३३९, १६७/३४०, १६७/३४१, १६७/३४२, १६७/३४३, १६७/३४४, १६७/३४५, १६७/३४६, १६७/३४७, १६७/३४८, १६७/३४९, १६७/३५०, १६७/३५१, १६७/३५२, १६७/३५३, १६७/३५४, १६७/३५५, १६७/३५६, १६७/३५७, १६७/३५८, १६७/३५९, १६७/३६०, १६७/३६१, १६७/३६२, १६७/३६३, १६७/३६४, १६७/३६५, १६७/३६६, १६७/३६७, १६७/३६८, १६७/३६९, १६७/३७०, १६७/३७१, १६७/३७२, १६७/३७३, १६७/३७४, १६७/३७५, १६७/३७६, १६७/३७७, १६७/३७८, १६७/३७९, १६७/३८०, १६७/३८१, १६७/३८२, १६७/३८३, १६७/३८४, १६७/३८५, १६७/३८६, १६७/३८७, १६७/३८८, १६७/३८९, १६७/३९०, १६७/३९१, १६७/३९२, १६७/३९३, १६७/३९४, १६७/३९५, १६७/३९६, १६७/३९७, १६७/३९८, १६७/३९९, १६७/४००, १६७/४०१, १६७/४०२, १६७/४०३, १६७/४०४, १६७/४०५, १६७/४०६, १६७/४०७, १६७/४०८, १६७/४०९, १६७/४१०, १६७/४११, १६७/४१२, १६७/४१३, १६७/४१४, १६७/४१५, १६७/४१६, १६७/४१७, १६७/४१८, १६७/४१९, १६७/४२०, १६७/४२१, १६७/४२२, १६७/४२३, १६७/४२४, १६७/४२५, १६७/४२६, १६७/४२७, १६७/४२८, १६७/४२९, १६७/४३०, १६७/४३१, १६७/४३२, १६७/४३३, १६७/४३४, १६७/४३५, १६७/४३६, १६७/४३७, १६७/४३८, १६७/४३९, १६७/४४०, १६७/४४१, १६७/४४२, १६७/४४३, १६७/४४४, १६७/४४५, १६७/४४६, १६७/४४७, १६७/४४८, १६७/४४९, १६७/४५०, १६७/४५१, १६७/४५२, १६७/४५३, १६७/४५४, १६७/४५५, १६७/४५६, १६७/४५७, १६७/४५८, १६७/४५९, १६७/४६०, १६७/४६१, १६७/४६२, १६७/४६३, १६७/४६४, १६७/४६५, १६७/४६६, १६७/४६७, १६७/४६८, १६७/४६९, १६७/४७०, १६७/४७१, १६७/४७२, १६७/४७३, १६७/४७४, १६७/४७५, १६७/४७६, १६७/४७७, १६७/४७८, १६७/४७९, १६७/४८०, १६७/४८१, १६७/४८२, १६७/४८३, १६७/४८४, १६७/४८५, १६७/४८६, १६७/४८७, १६७/४८८, १६७/४८९, १६७/४९०, १६७/४९१, १६७/४९२, १६७/४९३, १६७/४९४, १६७/४९५, १६७/४९६, १६७/४९७, १६७/४९८, १६७/४९९, १६७/५००, १६७/५०१, १६७/५०२, १६७/५०३, १६७/५०४, १६७/५०५, १६७/५०६, १६७/५०७, १६७/५०८, १६७/५०९, १६७/५१०, १६७/५११, १६७/५१२, १६७/५१३, १६७/५१४, १६७/५१५, १६७/५१६, १६७/५१७, १६७/५१८, १६७/५१९, १६७/५२०, १६७/५२१, १६७/५२२, १६७/५२३, १६७/५२४, १६७/५२५, १६७/५२६, १६७/५२७, १६७/५२८, १६७/५२९, १६७/५३०, १६७/५३१, १६७/५३२, १६७/५३३, १६७/५३४, १६७/५३५, १६७/५३६, १६७/५३७, १६७/५३८, १६७/५३९, १६७/५४०, १६७/५४१, १६७/५४२, १६७/५४३, १६७/५४४, १६७/५४५, १६७/५४६, १६७/५४७, १६७/५४८, १६७/५४९, १६७/५५०, १६७/५५१, १६७/५५२, १६७/५५३, १६७/५५४, १६७/५५५, १६७/५५६, १६७/५५७, १६७/५५८, १६७/५५९, १६७/५६०, १६७/५६१, १६७/५६२, १६७/५६३, १६७/५६४, १६७/५६५, १६७/५६६, १६७/५६७, १६७/५६८, १६७/५६९, १६७/५७०, १६७/५७१, १६७/५७२, १६७/५७३, १६७/५७४, १६७/५७५, १६७/५७६, १६७/५७७, १६७/५७८, १६७/५७९, १६७/५८०, १६७/५८१, १६७/५८२, १६७/५८३, १६७/५८४, १६७/५